

सहायक कामगार आयुक्त, गट-अ संवर्गात  
सरळसेवेने नियुक्ती झालेल्या अधिका-यांचा  
परिविक्षाधीन कालावधी समाप्त करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
उद्योग, उर्जा व कामगार विभाग  
शासन आदेश क्रमांक: परिवि-२०२२/प्र.क्र.१२६/कामगार-८  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
तारीख: १४ जुलै, २०२२.

**वाचा -**

- १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.परिवि-२७१५/प्र.क्र.३०२/आठ, दि.२९.०२.२०१६
- २) उद्योग, उर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र.नियुक्ती-२०१८/प्र.क्र.८०/कामगार-८, दि.१७.१२.२०१८
- ३) कामगार आयुक्त, मुंबई यांचे पत्र क्रमांक: आस्था/११-२०२२/परि.काला./सकाआ/कार्या-२/५०३, दि.०८.०६.२०२२

**शासन आदेश -**

उपरोक्त संदर्भाधिन क्र. २ येथील शासन निर्णयान्वये सहायक कामगार आयुक्त, गट-अ या पदावर दोन वर्षांच्या परिविक्षा कालावधीकरीता नियुक्ती करण्यात आलेल्या खालील तक्त्यातील नमूद अधिका-यांनी त्यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्यासाठी आवश्यक बाबी समाधानकारकरित्या पूर्ण केलेला असल्याने खालील नमूद तक्त्यामधील रकाना ५ मध्ये दर्शविलेल्या दिनांकास त्यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करण्यात येऊन त्यांची सेवा नियमितपणे पुढे चालू ठेवण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिकाऱ्याचे नाव	पदावर रुजू झाल्याचा दिनांक	परिविक्षाधीन कालावधी पुढे ढकलण्याचे कारण	परिविक्षा कालावधी पूर्ण केल्याचा दिनांक
१	२	३	४	५
१	श्री. निखिल अविनाश वाळके	१८.१२.२०१८	निरंक	१७.१२.२०२०
२	श्री. राजु देवराजजी गुल्हाने	१८.१२.२०१८	२७ दिवस अर्जित रजा	१५.०१.२०२१
३	श्री. नितीन कृष्णा कवले	१८.१२.२०१८	०४ दिवस अर्जित रजा	२२.१२.२०२०
४	श्री. सतिश रमेशराव तोटावार	१८.१२.२०१८	१४ दिवस अर्जित रजा	०२.०१.२०२१

२. महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ अपवाद १ (ए) (एक) मधील तरतूदीनुसार त्यांच्या पुढील वेतनवाढी त्यांना देय होतील.

३. हे आदेश सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.परिवि-२७१५/प्र.क्र.२०३/आठ, दि.२५.०८.२०१५ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहेत.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०७१४११२७५८८२१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( शशांक चव्हाण )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

संबंधित सहायक कामगार आयुक्त (द्वारा कामगार आयुक्त, मुंबई.)

प्रत,

- १) मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
- २) मा.राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- ३) मा. प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
- ४) कामगार आयुक्त, कामगार भवन, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पू.) मुंबई-४०० ०५१.
- ५) कामगार उप आयुक्त (प्रशासन), कामगार भवन, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पू.) मुंबई-५१
- ६) महालेखापाल, (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
- ७) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- ८) संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी
- ९) निवडनस्ती (कामगार-८)